

Ref: STEX/SECT/2022

May 07, 2022

The Relationship Manager

BSE Limited P. J. Towers Dalal Street, Fort Mumbai 400001

BSE Scrip Code: 500480

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, 5th Floor Plot No. C/1, G Block, Bandra – Kurla Complex

Bandra (East) Mumbai 400051

NSE Symbol: CUMMINSIND

Sub.: Submission of the notice for the attention of equity shareholders of the Company in respect of transfer of equity shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Account.

Dear Sir/ Madam,

We enclose copies of notice for the attention of equity shareholders of the Company in respect of transfer of equity shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) account, published on May 06, 2022 in the following newspapers in accordance with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016.

CIN : L29112PN1962PLC012276

- Business Standard (All editions)
- Loksatta (Pune edition)

Kindly take this intimation on your record.

Thanking you,

Yours truly,

For Cummins India Limited

Vinaya A. Joshi Company Secretary & Compliance Officer

(This letter is digitally signed)

Encl.: As above.

Cummins India Limited
Registered Office
Cummins India Office Campus
Tower A, 5th Floor, Survey No. 21, Balewadi
Pune 411 045 Maharashtra, India
Phone +91 20 67067000 Fax +91 20 67067015
cumminsindia.com
cil.investors@cummins.com

Business Standard AHMEDABAD EDITION

sehalf of Business Standard Private Limited at printed at MyS Bhaskar Printing Press, Survey No 148-P. Near Nagdevta Mandir, Bas Highway, Sanand Dist. Athendabad and published at Business Standard Private Limited, (Jo. Regus, Ratnakar 9 Squan, No. 1109, 11th Hone, Block-A, Keshavbaug, Vastrapur, Ahmedabad - 380015.

Editor : Shailesh Dobhai

RNI NO. GUJENG/2001/457

Readers should write their feedback at feedback@bsmail.in
Ph. 079-26577772, Fax:+91-79-26577728

For Subscription and Circulation enquiries please contact: Ms. Mansi Singh Head-Customer Relations Business Standard Private Limited. H/4 & I/3, Building H, Paragon Centre, Opp. Birla Centurion, P.B.Marg, World, Mumbai - 400013 E-mail: Subs bs@bsmail.in "or sms, REACHBS TO 57575

"or sms, REACHBS TO 57875

DSCLAIMER News reports and feature articles in Business Standard seek to persent an exist, the corporate world and the seek to the seek that th

concerned.

Unless explicitly stated otherwise, all rights reserved by M/s Business Standard Prt. Ltd. Any printing, publication, reproduction, transmission or redissemination of the contents, in any form or by any means, is prohibited without the prior written consent of M/s Business Standard Prt. Ltd. Any such prohibited and unauthorised act by any person/legal entity shall invite civil and criminal liabilities.

No Air Surcharge



MEGASOFT LIMITED

NOTICE OF POSTAL BALLOT

Notice is hereby given that pursuant to and in compliance with the provisions used provisions, if any, of the Companies Act, 2013, read with the Companies (Mana 2014 and regulation 44 of the Societies and Exchange Board of India (I. requirements) Regulations, 2015, Socretarial Slandard-2 on General meetings, 10.14/2003 dated April 3.2002, Circular No. 17/2002 dated April 3.2002 (circular No. 17/2002 dated September 28.2002, Circular No. 33/2003 dated September 28.2002, Circular No. 33/2003 dated September 28.2002, Circular No. 33/2003 dated September 28.2002 (circular No. 33/2003 dated September 28.2002) dated September 28.2002 (circular No. 33/2003 dated September 28.2002) dated September 28.2002 (circular No. 33/2003 dated September 28.2002) dated September 28.2002 (circular No. 33/2003 dated September 28.2002) dated September 28.2002 (circular No. 33/2003 dated September 28.2002) dated September 28.2002 (circular No. 33/2003 dated September 28.2002) dated September 28.2002 (circular No. 33/2003 dated September 28.2002) dated September 28.2002 (circular No. 33/2003 dated September 28.2002) dated September 28.2002 (circular No. 33/2003 dated September 28.2002) dated September 28.2002 (circular No. 33/2003 dated September 28.2002) dated September 28.2002 (circular No. 33/2003 dated September 28.2002) dated September 28.2002 (circular No. 33/2003 dated September 28.2002) dated September 28.2002 (circular No. 33/2003 dated September 28.2002) dated September 28.2002 (circular No. 33/2003 dated September 28.2002) dated September 28.2002 (circular No. 33/2003 dated September 28.2002) dated September 28.2002 (circular No. 33/2003 dated September 28.2002) dated September 28.2002 (circular No. 33/2003 dated September 28.2002) dated September 28.2002 (circular No. 33/2003 dated September 28.2002) dated September 28.2002 (circular No. 33/2003 dated September 28.2002) dated September 28.2002 (circular No. 33/2003 dated September 28.2002) dated September 28.2002 (circular No. 33/2003 dated September 28.2002) dated Septembe 15,2020, Circular No. 33/2020 dated September 28/2/202, Circular no. 39/2/202 dated December 91,2022.
No. 10/2021 dated beneath Unre 23/2021 and Circular No. 20/2021 dated December 08, 2021 (Collectively)
Circulars*) and other applicable laws and regulations, as amended from time to time (including any modification(s) or re-enactment thereof for the time being in force), approval of Members of Megasoft Limite sought for the following ordinary and special resolutions by way of postable barry and special resolutions of the year of postable barry and postable sought for the following ordinary and special resolutions of the year of postable barry.

-	
Sr No.	Description of Resolution-Ordinary/Special
1.	To Regularize the Appointment of Mr. Sunil Kumar Kalidindi as a Whole Time Director (Professional, Executive) & CEO of the Company - Ordinary Resolution
2.	To Change the Objects of the Company and consequent alteration of Object Clause of Memorandum of Association of the Company-Special Resolution

ting system. For this purpose, the

se of queries, Members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for Mer ual for Members at the Downloads Section www.evotingindia.com or desk.evoting@cdslindia.com. Members may also write to the Company tlors@me Members and e-voting user 1 or write an email to 1ny at their email id at 10re, Chennai-600004, Tamil

For Megasoft Limited Sd/-Sunil Kumar Kalidindi Executive Director & CEO

90 asianpaints

Asian Paints Limited Asian Paints Limite CIN: L24220MH1945PLC00459 Regd. Office: 6A, Shantinaga antacruz (East), Mumbai - 400 05 Phone No.: (022) 6218 100 Website: www.asianpaints.cor nvesto.relations@asianpaints.cor

NOTICE TRANSFER OF THE EQUITY SHARES TO INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND

This Notice is hereby given to the shareholders of the Company pursua 3 Section 124 of the Companies Act, 2013 ("the Act") read with th vestor Education and Protection Fund Authority (Accounting, Auc ransfer and Refund) Rules, 2016 ("IEPF Rules"), as amended from tin bitme.

Transfer and Refund Rules, 2016 ("IEPF Rules"), as amended from time to time.

In terms of the provisions of Section 124(6) of the Act read with the IEPF Rules, the shares in respect of which dividend has not been paid or claimed for 7 (seven) consecutive years or more are liable to be removed the company has already sent individual notices to those shareholders at their registered address, who have not claimed their dividend for 7 (seven) consecutive years or more, inter alia, providing them the details of their understand dividend and least by Fridday, 22" July, 2022, to avoid transfer of their shareholders and their dividend for their shareholders, and their dividend for their shareholders, and their Folk hou Dir Dicitient to whose their shareholders of their folk hou Dir Dicitient to whose their shareholders of the IEPF Rules, a statement containing details of the rame(s) of the shareholders) and their Folk hou Dir Dicitient to whose the same than the shareholders of the IEPF Rules, a statement containing details of the rame(s) of the shareholders, and their Folk hou Dir Dicitient to whose the shareholders, and their Folk hou Dir Dicitient to whose the shareholders, and their Folk hou Dir Dicitient to whose the shareholders, and their Folk hou Dir Dicitient to whose the shareholders, and their Folk hou Dir Dicitient to whose the shareholders, and the folk hou Dir Dicitient to whose the shareholders, and the properties of the shareholders, and the properties of the Company will not transfer shares to the Demat Account of the IEPF Authority where there is a specific order of Cout or Tribunal or Statutory Authority restraining any transfer of such shares and payment of dividend or where such shares are hypotherested or pledged under the provisions of the Depositories Act, 1996.

In a company will not transfer of such shares and payment of dividend or where such shares are hypotherested or pledged under the provisions of the Depositories Act, 1996.

or where such shares are typothecated or piedged under the provisions of the Depositions Act, 1996.

In case no valid claim in respect of such equity shares is received from the shareholders by Friddy, 22" July, 2022, the said equity shares shall be transferred to the Demat Account of the IEPF Authority as per the procedure stipulated under the IEPF Rules. In this connection, please note that:

I For Shares held in physical form: New share certificate(s) will be issued and transferred subsequently to the Demat Account of the IEPF Authority without any further notice. Further upon issue of such new share certificate(s) the original share certificate(s) which are registered in your name will stand automatically cancelled and in your name will stand automatically cancelled and in the IEPF Authority with the help of Depository Participant(s) without any further notice.

It may be noted the Demat Account of the IEPF Authority win the help of Depository Participant(s) without any further notice.

It may be noted that no claim shall be against the Company in respect of unclaimed dividend(s) and shares transferred to IEPF pursuant to the IEPF Authority by making an omlea Account of the IEPF Authority win the shareholder(s) can claim the equity shares along with the dividend(s) from the IEPF Authority by making an omline application for which details are available at www.lepf.gov.in.

In case of any queries, please contact our Registrar and Transfer Agent: TSR-CONSULTANTS-PRIVATE LIMITED.

TSR CONSULTANTS PRIVATE LIMITED

(Unit: Asian Paints Limited) C-101, 1° Floor, 247 Park, Lal Bahadur Shastri Marg, Vikhroli (West), Mumbai -400 083 Tal. No.: -91 22 655 884 Fax: -91 22 6656 8494 Toll Free number: 1800 2100 124 Email: 632-unit@cplindla.co.lin

For ASIAN PAINTS LIMITED

Place : Mumbai Date : 5th May, 2022

Sd/-R J JEYAMURUGAN CFO & COMPANY SECRETARY



Cummins India Limited

egistered Office: Cummins India Office Campu Tower A, 5th Floor, Survey No. 21, Balewadi, Pune 411 045 (INDIA) (CIN: L29112PN1962PLC012276) Phone: (020) 67067000 Fax: (020) 67067015 Website: www.cumminsindia.com E-mail : cil.investors@cummins.com

NOTICE TO SHAREHOLDERS (For transfer of equity shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Account)

his Notice is published pursuant to the provisions of Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 (and amendment thereof), ('the Rules'), notified by the Ministry of Corporate Affairs effective from September 7, 2016.

The Rules, inter alia, contain provisions for transfer of all shares in respect of which dividend has not been paid or claimed by shareholders for seven consecutive years or more to the name of IEPF Account.

Account. It is noticed from the records that certain shareholders of the Company have not encashed their dividends since 2014-15 (Final Dividend) and the same remained unclaimed for seven consecutive years [i.e. none of the dividends declared since 2014-15 (Final Dividend), has been claimed by the shareholder].

claimed by the stratemoner; Adhering to the various requirements set out in the Rules, the Company has communicated individually to the concerned shareholders whose equity shares are liable to be transferred to IEPF Account under the rules for taking appropriate actions.

Account uncer me rues for taking appropriate actions.

The Company has uploaded full ideals of such shareholders and shares due for transfer to IEPF on its website at www.cumminsindia.com. Shareholders are requested to refer to the web-link http://www.cumminsindia.com/investors/dividend to verify the details of unencashed dividends and the shares liable to be transferred to the IEPF Account.

IEPFAccount.

Shareholders may note that both the unclaimed dividend and the shares transferred to the IEPF including all benefits accruing on such shares, if any, can be dalmed back by them from IEPF Authority after following the procedure prescribed by the Rules I naces of no valid claim in respect of equity shares is received from the shareholders, by September 05, 2022 or such other date as may be extended (if any), the Company shall, with a view to complying with the requirements set out in the Rules, transfer the shares to the IEPF by the dud that as per procedure stipulated in the Rules, Please note that no claim shall lie against the Company in respect of unpaid dividend amount and equity shares transferred to the IEPF.

A copy of notice is available on the stock exchange websites at

A copy of notice is available on the stock exchange websites at www.bseindia.com and www.nseindia.com and on the above mentioned website of the Company.

In case the shareholders have any query on the subject matter, they may contact the Company's Registrar and Share Transfer Agent and/ or the Company at below mentioned address:

LINK INTIME INDIA PVT. LTD.

CUMMINS INDIA LIMITED LINK INTIME INDIA PVT. LTD.

CUMMINS INDIA LIMITED
CUM, 24T Park,
LB.S. Marg, Vikhroli (West),
Mumbai 400 081
Tel. No: (022) 49186270
Tel. No: (022) 49186800
Fax: (022) 49186000
Fax: (020) 67067001
E-mail: mt.helpdesk@linkintlme.co.in
E-mail: mt.helpdesk@linkintlme.co.in

For Cummins India Limited

Place: Pune Date: May 05, 2022

Vinaya A. Joshi Company Secretary & Compliance Officer



	Name of the borrower	Nature of Financial Asset	Outstanding Amount (Rs.) (as on 30/04/2022)	Reserve Price (Rs.)	Terms of Sale	EMD (Rs.)
ı	Diamond Power Infrastructure Ltd. (DPIL)	Corporate Loan	1,63,62,54,668.60	17,00,00,000/-	100% cash basis	1,70,00,000/-
ı	Security Available			•		•

ecunty Available.

If pari-passu charge on entire fixed assets of the C
the current assets of the Company.
PG of Mr. Amit Bhatnagar and Mr. Sumit Bhatnagar

The current of the the account of DPIL has been declar may be noted that the account of DPIL has been declar may be noted that the account of DPIL has been declar may be noted that the mahsile (http://www.ifcilld.

Date: 06.05.2022

(Monitoring & Recovery)

RBLBANK

RBL BANK LIMITED

CIN: L65191PN1943PLC007308

Registered Office: 1st Lane, Shahupuri, Kolhapur - 416 001
Tel: +91 231 6650214 | Fax: +91 231 2657386
site: www.rblbank.com, E-mail: investorgrievances@rblbank

NOTICE

er of equity shares of the Bank to ndProtectionFund)

Data to the provision of the provisions of Section 124(6) of the Companies of August Section 124(6) of the Companies Act, 2013 ("Act") read with investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Refuses, 2010 as an extension ("The Turkes") notified by Miller, 2010 as an extension ("The Miller, Turkes") notified by Miller, 2010 as an extension of the Miller, 2010 as an extension of the Miller, 2010 as a state of the Miller

account of IEFF authority ("IEFF Demart") under the said Rules for The Bank has also uploaded full data of such shareholders, viz. name and PIDIC identification of the said Rules for The Bank has also uploaded full data of such shareholders, viz. name and PIDIC identification. Concerned shareholders holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to the Demat account of IEFF authority may note that the Bank would be issuing new share certificate(s) in lieu of the original held by them for the purpose of transfer as per the Rules and upon such issue, the original share certificates (s) reached and the same shares are lead in Demat form and are liable to be transferred to the shares are held in Demat form and are liable to be transferred to the shares are held in Demat form and are liable to be transferred to the Demat account of IEFP authority, the Bank shall inform the depository by way of corporate action for such transfer. The shareholders may then role that the details uploaded by the Bank on its website should unther note that the details uploaded by the Bank on its website should or new share certificate(s) by the Bank for the purpose of transfer of shares to IEFP Demat, pursuant to the Rules.

The concerned shareholders are requested to claim unpaid dividend for the year 2014-15 and their corresponding shares will be transferred to IEFP in the claim sequents received after the aloresaid date will not be considered by the Bank.

The concerned shareholders are requested to claim unpaid dividend for the year 2014-15 and their corresponding shares transferred to IEFP. The including all benefits according shares transferred to IEFP including all benefits according on such shares, if any, can be claimed back from the IEFP Rules.

For any queries on the above matter, shareholders are required

Secretarial Officer - RBL Bank Limited, 1"Lane, Shahupuri, Kolhapur - 416001. Tel: +91 231 6650214 nail id: investorgrievances@rblbank.com

IHP FINVEST LIMITED

NOTICE TO THE SHAREHOLDERS

Protection Fund (IEPF).

Notice is hereby jewn to the Shareholders of the Company that pursuant to Section 124(6) of the Companies Act, 2013 (The Act) read with the investor Education and Protection Fund (IEPF) Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 (as amended from time to time) ("the Rules"). The Act and Rules, amongst other matters, contain provisions for transfer of unclaimed dividend to IEPF and transfer of shares in respect of which dividend remains unclaimed for seven consequence years or more to the IEPF Authority.

Aux and rouses, amongst other matters, contain provisions for transfer of unclaimed divided to IEPF and transfer of shares in respect of which divided remains unclaimed for seven consecutive years or more to the IEPF Authority of which divided has not been claimed for a period of seven consecutive years is the dividend declared for FY 2014-15 a onwards shall be transfered to IEPF Authority during FY 2022-25.

The required communication in this regular has been sent to the respectation of IEPF Authority during FY 2022-25.

The required communication in this regular has been sent to the respectation of IEPF Authority with the IEPF Rubes of the IEPF Authority with the IEPF Rubes, Notice is hereby given to the Shareholders whose Dividend has remained unclaimed. In compliance with the IEPF Rubes, Notice is hereby given to the Shareholders whose Dividend has remained unclaimed. I unpaid from Financial year shall initiate action for transfer of Shares to IEPF within 30 days from the due date, i.e., 11th September, 2022, without any further Notice. Further, Shareholders holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF, may please note that the Company will be by them for the purpose of convention into Deman and whose shares are liable to be transferred to IEPF, may please note that the Company will be by them for the purpose of convention into Deman form and subsections which are registered in the name(s) of such Shareholders shall stand be proposed for serepectively. Upon such issue, the Original Share Certificate(s) which are registered in the name(s) of such Shareholders shall stand counts of the IEPF Authority as indicated hereinabove shall be defected by the Company through the respective Depositories by war defected by the respective Depositories by and Shareholders hadden and the proposed of the IEPF Authority as indicated hereinabove shall be defected by the Company through the respective Depositories by and Shareholders hadden and the proposed of the IEPF Authority as indic

Demat accounts of the IEPF Authority as indicated hereinabove shall be effected by the Company through the respective Depositories by way of Corporate Company through the respective Depositories by way of Corporate Company through the respective Depositories by way of Corporate Company and the Company through the Company and the Company of the Compa

For IHP Finvest Limited Sd/-

Rajas R. Doshi

▲ AngelOnë

Angel One Limited

is it to inform that in view of the outbreak of Covid-19 pandemic, the 28th Annual General Meeting ("Admininged One Limited ("the Company") will be held on "Toesday, 31 May, 2022 at 10.30 a.m. (IST) throug DAVM in compliance with all the applicable provisions of the Companyies Act, 2013 and the rules made

FORM A PUBLIC ANNOUNCEMENT FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF MODELLA TEXTILE INDUSTRIES LIMITED as interim resolution professiona Registered email ID: bhrugeshamin@bdo.in Correspondence Address: BDO Restructuring Ad Correspondence Address: BDO Restructur LLP, Raheja Titanium, Floor 6, Western Expt Geetanjali Railway Colony, Ram Nagar, Gor Mumbeli, Maharashtra 400063. Correspondence email ID: modellaclaims@ randar 451/2017-2018/10794) (BBI/IPA-001/IP-P00451/2017-2018/1079 2. Mrs. Priti Paras Salva (IBBI/IPA-001/IP-P00364/2017-18/10622) 3. Mr. Sanjay Hrachand Shah (IBBI/IPA-001/IP-P01240/2020-21/13255) (a) Web link: https://libbi.gov.in/home/dov



Regd. Office :1, Sardar Patel Road, Guindy, Chennai - 600 032; Ph:+91 44 2220 6000, Fax:+91 44 2220 6001; CIN: L34101TN1948PLC000105; Website: www.ashokleyland.com; Email id: secretarial@ashokleyland.com

NOTICE

NOTICE
[For Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund Authority]
NOTICE is barely given to the Shareholders of the Company pursuant to the provisions of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audi, Transfer and Redurd) Nikes, 2015, as amended for the Rules)
The Rules, amongst others, conclaise provisions for transfer of all shares in respect of which dividend has not been paid or dained by the shareholders for seven consecutive years on role in the name of the Investor Education and Protection Fund (IEFF) Authority.

without, which is the various requirements set out in the Relac, the Company is required to the various requirements set out in the Relac, the Company is required to unarider shares of those shareholdes who have not claimed their dividends for the last were no creascularly uses it. from the financial year 2014-15 owners. Towers this, the Company has vide letter dated April 30, 2022, sent communication to all the concerned hareholders at the latest available adverse, individually informing them of the impending transfer of shares to the IEPP Authority under the said Rules for taking proportials action(s).

appropriate action(s).
The company has also uploaded complete details of such shar and shares due for transfer to the IEPF Authority on its www.ashokleyland.com. The shareholders are requested to refer thitps://www.ashokleyland.com/en/transfer-of-shares-jepf-authority ke details of unencashed dividends and the shares liable to be transferred to

dialist of unencashed dividends and the shares lable to be transferred to the (EPF Authority, The concerned shareholder(s) holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to the (EPF Authority, the optional share) to the transferred to the (EPF Authority, the original share certificate(s) registered in their ranse will stand to the concerned shareholders's demail account. In the concerned shareholders's demail account. In case the Company does not receive any communication from the concerned shareholders by July 28, 2022, for claim of the unpaid dividend from the financial year of the concerned shareholders by July 28, 2022, for claim of the unpaid dividend from the financial year of the concerned shareholders by July 28, 2022, for claim of the unpaid dividend from the financial year sold in the Review without any further notice to the startedness. Shareholders may set out in the Review without any further notice to the startedness. Shareholders may set out in the Student without any further notice to the startedness. Shareholders may set out in the Student without any further notice to the startedness. Shareholders may set out in the Student without any further notice to the startedness. Shareholders may set out in the Student shares to the EPF Authority within the due date as per the procedure prescribed in the Relues. For any queries on the above, the shareholders are requested to contact the Company's Register and Share Transfer Agants. Integrated Register Wanagement Services Private Limited, 2nd Floor. Kances Towers', No.1, Ramakrishna Street North Usman Read. I. Nagart, Cheminal - 600 017, Tel.: 604. 23614 600102035, E-mail it-caskstigning attestination.

For Ashote Lyghal Clinited Self-

N Ramanathan Company Secretary

टिसिटारे कळविणेत येते की, अपिलार्थी बॉस एक्सोटेवा ॲटोमोटिश प्रा. लि. तर्फे संघालक उपेश कोठारी, ११) कार्यो परा – गट न ३५०, छोटावर्ड, कल्टयाजवङ, मौजे भरे, ता. पुरुशी, जि पुणे, भरे, ता. पुळशी, जि. पुणे येथील गट नं. /स.नं. ३५० व ३५२ याबाबत अपेल टाउड़न केले आहे प्रस्तुत अपितार्तीक जाबदेशार श्री. साध्यराच पांड्रक शेखके रा.मी. भरे, ता. मुळशी, जि. पुणे. राहस्सिलटर. मुळशी, पींढ विमाग, ता. मुळशी, जि. पुणे. यांचा नोटीसा कादूनही वारवार गिहज्ज पहिलेने त्यांना महत्तुत प्रकरणी प्रताबशीकानी ढूजर राहणेजरिता वार्तमण्यारात्त्व, कादिर सोटीस देणेची विनंती अपितार्थी यांनी केलेली आहे. तरी या नोटीसीद्वारे सर्व संबंधिताना कळविणेत येते की, उपरांक जिमनी संदर्भातील प्रस्तुत दाह्याचे चौंकशीकामी हि. ९/०५/२०२३ ही आंतिष तारी नेमणेत आलेली आहे. प्रस्तुत अपिलाये चौंकशीकामी सदर दिवशी सकाळी १९.०० वा. कार्यातयात चौकश्रीकारेता पुराव्याचे कग्रदपत्रासह स्वतः जातीने अगर आपाले कप्यदेशीर प्रतिनिधीमार्गता न बुकता हज्तर रहावं जर नेपलेल्या तारखेव वेळी व विकाणी आपण वा आपले प्रतिनीधी राज्याचे चौकशीसमयी गरजहर राहीलेस प्रस्तुत अणिलाकार्षा आपले काहीरी रूवणो नाही असे गृहित धरन अणिलाचे चौकशीकारी नियमानुसार युद्धील निर्धय घोष्यात येईल व पागाहून तकार अगर म्हणणे ऐकून घेतले जा**णार नाही, याची कृपया नाँद ध्याची, परिशिष्ट**

3F.3F.	गावाचे नाव	ग.नं/स.णं.
9	થર્ષ	३५० व ३५२

ही नोटील पाझे सही व क्षिक्यान्थि। आज दि २८/०४/२०२२ रोजी पुणे विभागीय महसूल प्रशिक्ष प्रबोधिनी बावधन बु. ता. मुळशी, जि. पुणे येथून जारी केली आहे.

भारटीएस/ अपील/एसआर/ ३०८/२०२२ पुणे विभागीय महसूल प्रशिक्षण प्रवोधिनी गवचन बु., ता. पुळशी, जि. पुणे. माचळ-मुळशी, उपविभाग पुणे

Repcol

रेप्को होम फायनान्स लिमिटेड नवाड गिडाना वितर नं : ७ सीटीएस नं ३३४ "र्ड" वॉड

मागणी सूचना

विश्विय असेवी अंदिवतां आणि पुरंपिक आणि प्रस्ता कि कायदा, २००२ ची अपन्त असीण सुरक्षा कि कायदा, २००२ ची अपन्त असीण सुरक्षा के अपने स्वान असीण सुरक्षा आसे कायदा असी असेवा असेवा

वित्तिय मतंची सुरक्षितना आणि पुनरंचना आणि सुरक्षा हित कायदा, २००२ ची

5	4	3	2	1
अनापत मत्तांचे त	पार्ठीवलेल्या	ऋणको व हमीदार	शरद्वा	яг.
		क्षणको व हमीदार श्री. अकण देवागांड वात्मांड पार्टीत्व — क्षणको ग्राच्यां — क्षण्ड — क्षण		

का नमूर नेरोपेला बार्रव्यास्त्र , अपनी माहार य सूर्यनेच्या प्रसिद्धीच्या करखेबसून ६० दिवसांच्या आत्र आपणाना अपने असर्वेच्या सुच्छा रहे प्रसिद्धांचे वियोचन तुम्हार वियोचन करब्बस्य कर्मियण्यत अस्त्र आहे, आहे, त्याभ अस्त्राण उत्तरण्यत स्वन्यन्य केलेच्या सुर्वाहात कर्मायत प्रसिद्धांचे वियोचन नुम्हार विवेचन मोत्राण सुर्वाहात आणि पुर्वच्या आणि अस्त्राण अस्त्र अस्त्राण उत्तर अस्त्र अस्त्राण अस्त्र अस्तर अस्त्र राष्ट्राहरण्डकारिता श्वाक्रम्य अक्षण्टकात्मकः, फाउरपुहाराश हरूरार पण्णाकाता तथक स्थासक्य कारणवरणा पूचका नाथमा ताका रेपणाक अमेरात, (वी मुस्तित नार्मती विक्रंत व नार्द्धके किता अधिप्रस्तात्मक प्रदेशकुद्धारम्य अस्तिनीत्मक दरक समाजित सुर्विति नार्मेच "व्यवस्थापर बात्री पेणे, आयण्या तसा सुर्वित्व नार्मेच केरणेत्रती हर्म्यतस्था किता कारलेत्रीत सुर्विति नार्मकार्यका, तम् इस्तत्मण नुमच्चाह्य केले अपल्यास, हम्माकेत्रितीला साथे इसके चित्रंत असतीत्म, आसी, सुर्वितित वार्माच्या कालना १५८ (अक्षेत्र असते का घोषीत आहेता, व्यवस्थाप्त अस्ताना सुर्विति भनको द्वारा विक्रास्थापता सुर्वित असतीत्मक रेपणेच प्रवाद क्रास्थापता सुर्विति नार्मेची विक्रंति किया हमकेदरण व्यावाय सुर्वितित धरको क्रीणनित्री पाठल उच्चत्यास नाहात.

स्थळ : कोल्हापूर तारीख : २२-०३-२०२२ (सफेंसी कायदा २००२), रेप्को होम फायनान्स लिमिटेड



कमिन्स इंडिया लिमिटेड

र्गेटणंकृत कायंलय: कपिन्स इंडिया ऑफिस कॅप्पस, टॉवर ए, मनला, सर्वे नं. २१, जालेकडी, पुणे ४११ ०४५ (इंडिया) (शी.आय.एन.: L291t29N19629'LCII12276) दूरध्यनी का. : (॥२०) ६७०६७०॥॥ फॅक्स : (०२०) ६७०६७०१५ बेबसाईट : www.cumminsindia.com

कंपनीच्या डक्विटी भागधारकांसाठी सचना (कंपनीच्या इक्किटी समभागांचे इन्बेस्टर एज्युकेशन ऑण्ड प्रोटेक्शन फंड प्राधिकरणात हस्तांतरणा खावत)

इन्हेस्टर एज्यकेशन ॲण्ड प्रोटेक्शन फंड प्राधिकाण (अकाउंटिंग, ऑडिट, रान्सफर आणि रिफंड) नियम, २०१६ (आणि सुधारणा केलेल्या), ("नियम") कॉर्पेरेट कार्य मंत्रालया द्वारा ७ सप्टेंबर, २०१६ पासून अधिसृचित तरतुदीनुसार ही सूचना प्रसिद्ध करण्यात येत आहे.

इतर मुह्यमंस्रोबल वरील नियमों मध्ये ज्या भागभारको च्या लग्भांशाचे सलग सात किंवा अधिक वर्ष वितरण होऊ शकलेले नाही किंवा ज्याचा दाया करण्यात आलेला नाही अशा सर्व सभासदांचे इन्खेस्टर एज्युकंशन ॲण्ड प्रोटेक्शन फंड ("आयईपीएफ") प्राधिकरणाकडे हस्तांतर करण्या वाबत तरतूद आहे.

कंपनीच्या नौंदी पथून लक्षात आले आहे की, काही भागधारकांनी २०१४-१५ (अंतिम लाभांश) पासून सलग सात वर्षे दावा केला नाही किंवा त्यांना सलग सात वर्ष लाभांशाचे वितरण होक शकलेले नाही फिफजे २०१४-१५ (अंतिम लाभांश) नंतर जाहीर केलेल्या पैकी एकाही लाभांशासर भागधारकांनी दावा केला नाही]

नियमांतील विविध आवश्यकतांचे पालन करताना, आयईपीएफ प्राधिकरणा कडे हस्तांतरित करण्यात येणाऱ्या समभागांच्या संबंधित, योग्य कार्यवाती करण्यासाठी, संबंधित भागधारकांना, व्यक्तिगतिरत्या पत्राद्वारे कळीवले आहे.

कंपनीने आपल्या नेबसाईट www.cumminsindia.com येथे आयर्डपोएफ प्राधिकरणा मध्ये हस्तांतरित होण्यास पात्र असह_{ल्या सप्भागांचा} व सदर भागधारकांचा तपशिल उपलब्ध केला आहे. भागधारकांना http://www.cumminsinda.com/ investors/dividend हो वेब-लिंक पाहण्याची आणि त्यामधील न मिळालेल्या लाभांकाच्या तपशिताची व आयईपीएफ प्राधिकरणत हस्तांतरित होण्यास पात्र समभागांची पड़ताळणी करण्याची विनेती करण्यात येत आहे.

धागधारकांनी वाची नोंट घ्यावी की निवर्मानसार कार्यवाही पर्ण करून, धागधारकोर्न दावा न केलेला लाभांश व समभाग, दोन्ही जे आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात आलेले आहेत, सदर समभागांचर जमा सर्व लाभांसह, काही असल्यास, आयईपीएफ प्राधिकरणाकडं पुन्हा दावा करू शकतील, कंपनीला संबंधित भागदाराकडून दिनांक 📲 सप्टेंबर, २०२२ रोजी किंवा तत्पुर्वी कीणतेही उत्तर (दावा केलेल्या/वसल न केलेल्या लाभांत्राचा दावा करण्या संदर्भात) न पिकाल्याय नियमां मध्ये निश्चित करण्यात आलेल्या पद्धतीनुसार कॉपेरिट कार्यवाही द्वारे कंपनी नियमांमध्ये निश्चित करण्यात आलेल्या आकश्यकतांची पूर्वता करण्यासाठी समभाग योग्य तारखं पर्यंत आयर्डपीएफ प्राधिकरण कहे हस्तांतरित करेल. कपया लक्षात घ्या की आयर्डपीएफ मध्ये इस्तांतरित केलेल्या लाभांशाची रक्कप आणि इक्विटी रोअसंच्या संदर्भात कंपनी

विरूद्ध कोणताही दावा करता येणार नाही. सदर सूचना स्टॉक एक्सचैजच्या वेबसाइटस् बी.एस.ई (www.bseindia.com) आणि एन एस.ई (www.nseindia.com) आणि वर नमूद केलेल्या कंपनीच्य

वंबसाइटचर देखील उपलब्ध आहे. भागधारकांना या विषया बाबत काही प्रश्न असल्यास, ते कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट आणि/किंवा खाली नमृद कॅलेल्या पत्यावर कंपनीशी संपर्क साधृ

लिंक इनटाइम इंडिया प्रा. लिमिटेड मी-१०१ पहिला मजला. २४७ पार्क. .बी.एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम), पंबर्ड ४०० ०८३ टेलि.नं. (०२२)४९१८६२७० इंभेल: mt.helpdesk@linkintime.co.in

epaper logatta om

कमिन्स इंडिया लिमिटेड कवित्व डींडया ऑफंस कॅम्पस, टॉवर ए. पाचवा मजला, सक्हें क्रमांक २१, बालेवाडी, पुणे ४११ ०४५ टेलि,नं. (०२०)६७०६७००० ईमेल: cil.investors@cummins.com

कमिन्स इंडिया लिमिटेड करिता विनया अ. जोशी कंपनी सेक्रंटरी आणि

स्थळ: पुणे दिनांक: ०५ में, २०२२ कंप्लायन्स ऑर्डिफसर Making people's lives better by powering a more prosperous world

केनरा बैंक Canara Bank Tärische Syndicate

क्षेत्रीय कार्यालय । : प्रिमियर पॉईट बिल्डींग, ४ था मजला, मॉर्डन हायस्कृल समीर, जे. एम. रोड, शिवाजीनगर-४१९००५ फोन : ९१६५२७७२५७

लिलाव विक्री सूचना

कर्जदारांनी आपच्या बैकेकडे गहाण देवलेल्या आणि आमच्या **बँकेने ज्या जप्त** केलेल्या आहेत, अशा खालील वाहनांच्या खुल्या लिलावाकरिता प्रस्ताव पागविण्यात येत आहे.

3ĭ.	शाखेंचे नाव	ष्टे नाव कर्जदाराचे नाव	भॉडेल / गाडीचा रजि. नं. / घाहनाचा प्रकार	राखीव किंमत	
<u>क्र</u> .				वयाणा रक्कम	
٩.	धनकवडी	शिंदे दुर्स अण्ड ट्रॅव्हल्स्	मारुती स्विपट डिझायर एलडीआय दुरिस्ट २०१७, एमएच१२एनएक्स४५३८	2,00,000/-	
				20,000	
₹.	२. धनकवडी	वडी हंसराज दुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स्	एक्सेंट सीआरढी आय एस दुरिस्ट २०१६, एमएच१२एनबी१०१३	9,43,000/-	
				94,300	
3.	धनकदडी	थशराज टुर्स ऑप्ड ट्रॅव्हल्स्	रिट्झ एलडीआय टुरिस्ट २०१६,	9,68,00/-	
			एमएच १२एनबी २३ ११०	90,900	
٧.	४. धनकवडी	उत्तम गणपत मोरे (व्हिस्टा टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स्)	इटीऑस मो बीएक्स-आयव्ही टी टॅक्सी टुरिस्ट २०१३, एफ्एच१२जीएक्स६८७१	9,02,000/-	
				90,200	
١,	४. धनकवडी	प्रनकवडी उमाजी राजे टुर्स ॲंण्ड ट्रॅन्हल्स्	कोर्ड फिएस्टा टुरिस्ट २•१४ एमएच१२केएन२२८९	2,02,400/-	
				50,540	
ξ.	्. धनकवडी	डी जन्म एंटरप्रायजेस्	होंडा पोबाईल टुरिस्ट २०१७ एमएच१२एनएक्स४५५६	3,94,000/-	
				39,400	
19.	धनकवडी	परमित टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स	रिट्झ टुरिस्ट २०१६	90,000/-	
			एमएच१२केएन११२	9,000	
۷.	बाणेर	बाणेर सिध्दीविनायक दुर्स ॲण्ड	न्यू मारुती सुझूकी स्विफ्ट	9,42,000/-	
	ट्रॅव्ह	ट्रॅव्हल्स्	डिझायर टुर्स (बीएसआयव्ही), २०१६ एमएच१२केएन८५२६	94,200	

दि. १३/०५/२०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता क्षेत्रीय कार्यालय । प्रिमियर पॉइंट बिल्डींग, ४था मजला मॉर्डन हायस्कूल समोर, जे. एम. रोड, शिवाजीनगर-४११००५ रोथे खुला लिलाव घेण्यात येईल. इतर अटी व शती:

 वहने 'जेथे आहे, जशी आहे ' या तत्त्वावर विकली जातील, २) बयाणा रक्कमेचा परणा कॅनरा बँक यादीमध्ये नयद केलेल्य शाखेच्या नाबरने देव असलेल्या डिमांड डाफ्ट/कॅनरा बॅंक चेक/एनईएफटी द्वारे करावा आणि मरणा दि. १२/०५/२०२२ रोजी किंव तत्पुर्वी साय. ०५.०० वाजता करावा. ३) वशस्वी बोलीदाराने त्याच्या/तिच्या नावे विक्री केल्यावर लगेच<mark>च बोलीच्या रकमे</mark>च्या २५% रक्रम (आधीच भरलेल्या बयाणा रक्रमेसह) जमा करावी आणि खुल्या लिलावाच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत शिक्षक रक्रम जमा करावी. जर यशस्वी बोलीदार वर सांगितल्याप्र<mark>पाणे विक्री किंमत भरण्डात अयशस्वी ठरला, तर त्याने/तिने <mark>केलेली ठें</mark>व जप्त केली</mark> जाईल. ४) कोणत्याही प्राधिकरणाला असलेले देणे सर्व किंमतीसहील मरणा करण्याची जबाबादारी सशस्वी प्रस्तवकाची राहील. ५) कोणतेही कारण न देता खुल्या लिलावाच्या कोणत्याही अटी व शर्ती पुढे ढकलण्याचा/रद्द करण्याचा किंवा बदलण्याचा अधिकार बॅंकेकडे आहे. पूर्वनियोजित वेळ घेऊन वाहने तपासणीसाठी उपतब्ध आहेत.

अधिक माहितीसाठी संबंधित शाखांशी किंवा 8975478104/9165277257 यांवर संपर्क साधावा,

ठिकाण : पुणे दिनांक : ०६/०५/२०२२ (मजकूरात संदिग्धता आढळल्यास इंग्रजी जाहीरात ग्राह्म धरावी.) विभागीय व्यवस्थापव

एस्पायर होम फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड

कॉर्चरेट कर्चालचः मोतीलाल ओस्थाल टींबर, रहिमनुल्लाह स्वायी रोह, एस. टी. डेपोसमोर, प्रमादेवी, पुंबई - ४०००५५. ईमेल : info@enticl.com. सी.आवर्षन नंतर: U65923MH2D13PLC248741 शाखा कर्चालच: कार्यात्य अन्यातः ४, २रा मञला, विश्व आर्केड बिटिंग्ग, नवलं तुलाज्यळ, पूणे - पुंबई महामार्ग उसळ, नहें, काडब, पुणे - ४११०४६, महाराष्ट्रं संपर्कतं: सुनील मानेकर - ९३२४६६१२१५

ई-लिलावसह विक्रीकरिता जाहीर नोटीस

दी सिक्युरिटामग्रेशन अंड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनस्थिअल असेट्स अंड ब्य्योग्सँग्ट ऑफ सिक्युरिटी इंटरिस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत ब्रूपायर हो। कायजन्स कपेरिशन लिसिटेड (एएक्एफसीएल) द्वारे, कर्जदारांकडून थकवाकी रकक्ष वसुल क्रयण्याकीरंग खाली नमूद तारण यालपला ताळात स्थाच्या अनुष्याने निम्नस्थानी करांद्वीर पासी वर्णन केलस्या, प्रत्यंत्र गच्यान असलस्या स्थावर पासपसची ''अगे आहे वैधे आहे. 'बत्ती आहे अहे आणि 'नेथे वे आहे में तत्वावर छारी करण्याराठी आवश्या सेल्स ऑह मार्केटिंग आणि ई-लिसाव सर्विहंस पर्टनर, से. इवेंटन सरेल्युरूक प्रायव्हेट लिपिटेड (InventOn) म्हणजे https://auctions.inventon.in या वित्र पोर्टलक ऑनलाईन प्रस्ताव मागविषयात वेत आहेत.

कर्जनार/मह-कर्जनार/ इमीदार/गहाजनार	तारीख आणि स्वयत्म १३(२) मानणी सूचना	मालमलेचे वर्णन	राखीय स्वकम इस्टें बोली चखवा स्वकम	ई-तित्सवाची स्रारीख व रक्कम
(कर्ज करार क्र. LXPUN00815-160005175 शाखा : पुणे? कर्जदार: विशाल स्मेश पंचमुख सह-कर्जदार: गीरी गोरख महंगरे	१३-१२-२०१७ रोजीस रु. ९,८२,७६७/- (रुप्ये सङ्गाश क्याचेंगी हजार सातशे सदुसप्त पात्र)	फ्लॅट नं. ३०६, ३रा मजला, ६ बिंग, साई समृद्धी अपगर्टेमेंट, ओबेगाब खूर्द, एस. नं. ६०, एस. नं. १, समोर. विद्या सरोवर पुणे - ४११०४६	5. ??.e.ood/- 5. ?.?e.ood/- 6. ?o.ooo/-	चेळ :
(कर्ज करार क्र. LXPUN00815-160005176 भाखा : पुणे? कर्जदार: बिशाल स्वेश पंचमुख सह-कर्जदार: गौरी गोरख महंगरे	१३-१२-२०१७ रोजीस रु. १०,६९,५३२/- (रुपये दहा लाख एकोणसत्तर हजार पाचशे वतीस मात्र)	क्लॉट नं. ३०५, एस. नं. ६०/१/२ साई सपृद्धी, ए विंग, आंबेगण्य खुर्द, पुणे – ४११०४६ पुणे महाराष्ट्र भारत	ਲ. ११,००,०००/- ਲ. १,१०,०००/- ਲ. १०,०००/-	वेळ:

- लिलाव पुढील बोली दुस्तावेजाच्या अटी व शर्तीनुस्तर आणि त्यापच्चे दिलेल्बा प्रक्रियेनुसार आयोजित करण्यान आलेला आहे. बाली दर ई-लिलाकसाठी ठेवलेल्या नारण मातम्बतोचा तपशील आणि बोली अजांकरिता बोलीदार एस्पायर होप फावनान्स कार्पोरशन लिपिटें (एएबएकसीएत), www.motilaloswalhfi.com आणि आप्याच्या सेत्व औड़ पार्केटिनची बेक्चोर्टेस आणि ई लिलाब सेवा पुरतहारस https://auctions.inventon.in पाहु मकागत च्या ठिकाणी बोली अर्ज ऑनलाईव सारर करता बेईल.

- आपकुल अध्यक्तारी बांच सर्वात्त्व मामित आणि अस्वज्ञाप्त्रमां भागकत्त्व भाग दुश्करात, आपकुल अध्यक्ति भाग स्वात्त अपिकृत अधिकृति भाग सर्वात्त्व मामित आणि अस्वज्ञाप्त्रमां भागकत्त्व भागवात्त्व कोणातात्री बोता नाही तथापि, इक्षुक बोलीदारांनी त्यांचे बोली सादः करण्यापूर्वी ई लिलावासाठी ठेवलेल्या मालमत्ता/मत्तांचे मांच, श्रोता विषयी आणि मालमत्तांवर काँठी दावे/अधिकाश थकवाकी असल्यास त्याविषयी स्वतंत्र बीक्जी कराती, ई-लिलाव जाहिरात एएचएक्मीरल्ले कोणाती प्रतिनिधित्व करत नाही किंवा कोणाती हिस्सी होता है कोणाती हिस्सी होता होता है कोणाती है हमी देत नाही, पराम्बना एइचएरलेक्ट्रिका का तिका असल्यात प्राधिकृत अधिकाठी/सुरक्षित भनको जवाबदार राहणार नाहीत होते.
- (https://auctions.inventon.in) वर सादर करणे /अपलोड करणे आवश्यक आहे. मालमान राखीब किंमतीयेक्ष कमी किंमतीय बिकली जाणार नाही. यहानी खोदीदारांनी/बोलीदारांनी ई लिलाव पूर्ण झाल्यापासून २४:०० तासांचे आंत वर नमूट खाल्यापाये त्याचे/तिचे/त्यांचे प्रमत्याच्या २५% (ईएमडीएह) रक्कम आरटीजीएस/एनईएफटीद्वारे भरणे आवश्यक आहे अन्यथ विकी अयहरूची गृहित घरून यहरूची बोलीटाराची इंबपडी जप्न करण्यात थेईल
- ई तिलावामध्ये सर्व अयुग्रस्थी बोलीदारांची ईएमडी एएचएफसीएल द्वार ई लिलाव संपत्यानंतर ७२ तासांच्या कार्याकच्या कार्यकच्छात परत करण्या येईल, ईएमढीबर कोणतेही स्याज दिले जाणार नाही.
- क्षरेहीची अविति संकाम यशस्त्री छरेटीटार बोलीहार यांचे दुवारे, आधिकृत अधिकारि/मुरक्षित धनकोकहून सदः नारण मास्मालेची विश्वी निश्चिम केलेच्या तारखेणसून पंपरा (१५) दिवसांचे आतं फिंवा त्याचे /तिचे विशंखावर आधिकृत अधिकान्यांद्वारे लेखी मान्य केलेच्या वादीव मुद्दलीमध्ये भागे आवश्यक आहे. यामध्ये कसुर केल्यास, त्यापुर्वी भरेलेली रक्कम वन्त करण्यात वेईल.
- जंगप मालपत्तेच्या पाहणीची तारीख दि. १३/०५/२०२२ रोजी स. ११.३० ते.दू. ४.०० च्या बस्यान आहे लिलाबाच्या कोणत्याही रप्प्यात, कोणतीही पूर्व सूचनेशिवाय आणि कोणतीही कारण न देता ई लिलाव पुढे नेणे किंवा बोली (प्रस्ताव स्विकारण) खाजगीरित्या <mark>मानम्ता विकीसाठी कोणत्याही इच्छुक बोलीदार किंवा इतर व्यक्तीस</mark>म्बत बोलणी करू शकतात
- ११. यशस्यी खरेदीदार/ बोलीटारांना मालवता त्याच्या/निच्या/त्यांच्या संवे करून घेण्यासाठी काबद्यानुसार लागु वैधानिक देवके, कर, देव शुल्क मुद्राक शुल्क, नोंदणी शुल्क इ भरणे आयश्यक आहे. १२. विक्री प्राध्यकृत अधिकारी यांच्या पुष्टीच्या अधीन आहे.
- ta. कर्जदार/ हमीदार, जे या थकबाकीसाठी जबाबदार आहेत, त्यांनी सदर विक्री *रोटीसवर नमूद* लिलाव विक्री ठेवण्याविषयी<mark>. सिक्यरिटी इंटरेस</mark> बाद्वारे कर्जदार / जामीनदार यांना सरफायसी कायदा २००२ अंतर्गत लिलाव तारखेपूर्वी वर नमूद केल्याप्रमाणे रक्कम परण्यासाठी ३० दिवसांची
- विक्री मोटीस रेण्यात येत आहे अन्यथा जंगम मालगलेचा लिलाश हांड्रेल आणि बाकी असेल तर,ध्यात्र आणि खर्चासह वसुल करण्यात येईल कर्जदाराने विक्री नारखेपुर्वी एएचएकसरएसकडे संपूर्ण थकबाकी रक्कम घरन्यास लिलाव धांचविष्यात येईल. एकूण कर्ज शकवाकी रक्कम ही कर्ज सपापी रक्कप नाही. इतर सर्व शुरूक (कांही असरूयास) कर्ज वद करण्याच्या बेळेस मोजण्यात येईल १६. वर नमूद केल्याप्रमाणे <mark>फलफलंका जे काही उत्तरदायित्व आहे</mark> त्यास एएक्एफसीएल जबाबदार नाही. मालपलोवा लिलाव 'जसे आहे जेथे आहे
- जसे आहे जे आहे' आणि 'जे काही आहे ते' तत्वाचर करण्यात येणार आहे. विक्री सिक्युरिटायक्षेत्रान और रिकन्युक्बन ऑफ फायनाविक्राअन असेट्स और एन्क्रॉसिंट ऑफ सिक्युरिटी इंट्रेस्ट ऑक्ट २००२, अंकर्गन बिसीत नियम व जनींच्या अधीन राहुन, वेळावेळी सुधारणा केल्यानुसार राहील, विक्री नोंटणी कलन घेण्याची संपूर्ण जवाबदारी यजस्वी बोलीदार/ खोरेड्रीदाराची राहील, उपरोक्त संदर्भिन मालधत्ता विक्रीच्या नोंटणी संदर्भात मुद्रांक शुल्क, नोंटणी शुल्क, हस्तानरण सुल्क आणि इनर कोजत्याही खरदाबराचा पहाल, उत्पारत वदान्य नात्यात्र । प्रक्राच्या पराग तदान त्र पुराल तुत्य, नादाना तुत्या, रुताताराण तुत्य कर्जन संदर्भाति मत्ते खर्ज वरण्या कारोतरा, यहाँदीरानी कारावाचा आहे, विक्रोजी तत्यकरात नवकर मोदणी करावी तरानेत अन्यथा नॉदर्श विलंबाचे काय कारण आहे हे **एएबएऽसीए**नत्क त्या वावत खरैदीदाराने विनंती पत्न धावे लानेत.
- १८. इच्छुक बोलोदम /ऑफर देणाऱ्यांच्यतिपक्त अन्य कोणत्याही ब्यक्तीस किया त्यांचे अधिकृत प्रतिविधीला ई लिलाय/ विक्री प्रक्रियेमध्ये भा
- चेण्याची परवानमी दिली आणार नाही, अका अधिकृतलेब पत्र बोली काग्दपानाह सादर करणे आवश्यक आहे. १९. विशेष सृच्याः ई लिलाब, एरसायर होम काबनात्स कार्योशन लिमिटेड (एएचएकसीएल) बांच्यावतीन, सेवा एरवडादार, मैं. **इव्हेंटन स्टेल्युगन** प्रायक्षेट लिपिटेड, पूर्व-निर्धारित तारावेला आयोजित करतील तेळा बोलीदाग्ने गाडीव किंपतीच्या वर त्यांची बोली निवडीसाठी स्वताचे घर कार्यालय बेथून कार करतील. इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि इतर पंराफर्नेत्विया ची आवश्वकता स्वतः बोलीदारांनीच सुनिश्चित करणे आवश्य आहे. कृपक लक्षान प्रमा की इन्हेंटन अयशस्त्री समस्येनी तनेनी (कोजन्याही कारणस्त्र) सर्व दवाबदारी बोलीदारानी असेल आर्थ ष्ट्रप्यएकसीष्ट्र अथवा इन्हेंटर सदर अन्यक्षित परिस्थितीतीसकी जवाबदार राहणाह नाहीत. अशी परिस्थिती टाळण्यासाठी, बॉलीटरांटन विनंती आहे की त्यांनी आदरस्यक ती सर्व व्यवस्था/ पर्याय करून वेवाव उणकरून त्यांना अशा परिस्थितीचा सा**पना** करावा लागणाह नाही आणि है न्तिलावामध्ये यगस्वीरत्व। सङ्गामी लोता येईल. तयापि अज्ञी कोणर्ताही कठीण परिस्थिती टाळप्यासाठी बोलोदारात। विवती आहे की त्यानी
- पताचा पान वर्ण वरणकारण रहनाना का पहल क्या का उन्हार का आपना का कार्या कराय कराय है। त्याचे / तिये बोली कोट कारणमाती/वाडविष्णमाती अतिम पिनिटापर्यंत वाट याहु नवे. सट्द आमच्या पोर्टेलक प्रकाशिन करण्यात आलेले आहे. https://motilaos.walhf.com.equction-pdf नांद च्यावी : कृपया नोंद व्यावी की स्रक्षित धनको सर्व कर्नदार/जायीनदार/तारणकर्त्याना स्पीड/ रिजस्ट्रह पोस्टदारे विक्री नोटीस बजावन आहेत. ज णत्काही पार्टील्ग प्राप्त न झाल्यास थिकी नेर्टीसीचे सदर प्रकाशन सेवा पर्याय प्रणून गृहित धरण्यात थेईल

दिनांक : ०६-७५-२०२२ भाषांतरामध्ये तुटी आढळरचास इंग्रची मजबूर ग्राह्म धरण्यत चेईल.

प्राधिकृत अधिकारी क्रमाया शोध कारातात्म सार्पीतेषात्म लिपिटेट

चार दहशतवाद्यांना हरियाणात स्फोटकांसह अटक

महाराष्ट्र आणि तेलंगणात घातपाताच्या तयारीचा संशय

लोकसत्ता वार्ताहर

नांदेड, चंडीगड : पंजाबची दहशतवादी संघटना बब्बर खालसा इंटरनॅशनलशी संबंधित असलेला हरविंदरसिंग रिंदा याच्यासाठी काम चार संशयित करणाऱ्या दहशतवाद्यांना हरियाणा पोलिसांनी फिरोजपूर आणि लुधियाना येथून अटक केली. हे महाराष्ट्रातील नांदेड आणि तेलंगणातील आदिलाबाद येथे ही स्फोटके पोहचवणार होते, असे सूत्रांनी सांगितले.

त्यांच्याकडून मोठा शस्त्रसाठा जप्त केला असल्याची माहिती प्रसारमाध्यमांना करनालचे पोलीस अधीक्षक गंगाराम पुनिया यांनी दिली. यामुळे नांदेडमध्ये खळबळ आणि भीतीचे वातवरण निर्माण झाले आहे. नांदेडचा संबंध थेट दहशतवादी कारवायाशी जोडला गेल्याचे आता पुढे येऊ लागले आहे.

लुधियाना येथील भूपिंदर सिंग आणि फिरोझपूर येथील गुरप्रीत सिंग, परमिंदर सिंग व अमनदीप सिंग हे स्फोटकांची पोहोचवण्यासाठी तेलंगणातील आदिलाबाद येथे निघाले होते. दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी पाकिस्तानातील असलेल्या हरविंदरसिंग रिंडा याच्याशी संपर्कात होते. रिंडा हा ड्रोन्सच मदतीने फिरोझपूरमधील शेत

दक्षिण रेल्वे (प्रकल्प रचना) शुद्धिपत्र क्र. १

ई-निविदा सूचना क्र. एसजी/पीआरओं ई-निविदा सूचना क्र. एसणा/पाज्याः आय/एमएस/आयपी-एमपीएलएस ९२ स्टेशन्स/टीपीजे व एमदिवायु फेज ॥ (तिच १) २०२२/ईओटी(०१)विनाकितः ०८.०४.२० २२ करिता सुधारणा व शुद्धिपत्र क्र.१ अंतर्गत फेरब याखाली सविस्तरिरत्या नमूद करण्यात ३ आहेतः १) तपशीलः निविदा बंद होण्य तारीख व वेळः वेबसाईटवर प्रा झाल्यानुसार १८.०५.२०२२ रोजी दु.०२.०० याऐवजी २५.०५.२०२२ रोजी दु.०२.०० वा अश वाचण्यात यावी. २) चॅप्टर ४ए६. संकल्पनेच पुरावा वेसबाईटमध्ये प्रसिद्ध झाल्यानुसार (i) बोलीदार यशस्वी ठरल्यास- असे वाचण्यात बावे (i) बोलीदार यशस्त्री ठरल्यास ओईएम'ज --- (अतिरिक्त) आयोजिलेली पीओसी ix) निवाडा केल्यानंतर --- (अतिरिक्त) निविदाकारांना विनंती करण्यात येते की त्यानी सुधारित निविदा कागदपत्रे विचारात घ्याबीत, २. सुधारित निविदा सूचना आणि निविदा कागदपट्टी www.ireps.gov.in या वेबसाईटव उपलब्ध आहेत ३. अन्य सर्व शर्ती व अटी उप मुख्य संकेत व दूरसंचरण अभियंत

प्रकल्प-१, चेटपेट, चेन्नई - ३१ यावर आम्हाला फॉलो करा: twitter.com/GMSRsilw



कारवाईत काय उघड?

दहशतवादी कारवायांमध्ये गुंतलेल्या आणि स्फोटके व शस्त्रे पोहोचवण्यासाठी एका ॲपच्या मदतीने लोकेशन्स पाठवणाऱ्या पाकिस्तानातील एका व्यवतीच्या हे चौघे संपर्कात होते, असे समोर आले आहे. केंद्रीय गुप्तचर यंत्रणांकड्न मिळालेल्या महितीच्या आधारे हरियाणा व पंजाब पोलिसांनी राबवलेल्या एका संयुक्त मोहिमेत ही कारवाई झाली.

हरविंदरसिंग रिंदा कोण?

कुख्यात गुन्हेगार हरविंदर<mark>सिंग</mark> रिंदा याच्यावर नांदेड शहरातील इतवारा, वजिराबाद, विमानतळ पोलीस टाण्यात खून, दरोङा, खंडणी, खुनावा प्रयत्न आदी कलमान्वये गंमीर गुन्हे दाखल आहेत. विमानत्व आणि विजराबाद टाण्यांतर्गत त्याच्यावर दोने खुनाचे गुन्हे दाखल आहेत. त्याने येथील व्यावसायिक, डॉक्टर्स, हॉटेल वालक यांच्याकडून खंडणी वसूल केल्याचेही गुन्हे दाखर्ल झाले आहेत

आधीच ठरवलेल्या ठिकाणी शस्त्रे व स्फोटके टाकत होता, अशी माहिती पुनिया यांनी पत्रकारांना दिली.

नांदेड शहरात गेल्या काही

वर्षापासून हरविंदरसिंग रिंदा या कुख्यात गुन्हेगाराची मोठ्या प्रमाणात दहशत आहे. त्यांनी यापर्वी अनेक व्यापाऱ्यांना खंडणीसाठी धमक्या सद्धा दिल्या आहेत. एवढेच नाही तर बंदुकीतून गोळया झाडून दोन जणांचा खून करुन तो नांदेडहून पसार झाला आहे. हरविंदरसिंग रिंदा हा सध्या पाकिस्तानमध्ये असल्याचे पोलिस अधीक्षक पुनिया यांनी सांगितले.

गाडीमध्ये एक देशी पिस्तूल, ३१ जिवंत काडतुसे, तीन अडीच किलो वजनाच्या लोखंडी कंटेनर असा शस्त्रसाठा जप्त केला. हे चारही जण नांदेडमध्ये मोठी कारवाई करण्याच्या उद्देशाने पाकिस्तानमध्ये दबा धरुन बसलेला हरविंदरसिंग रिंदा याच्या सांगण्यावरून नांदेडकडे येत असल्याचे पोलिस अधीक्षक गंगाराम पनिया यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. या घटनेमुळे **नांदे**ड पोलीस सतर्क झाले तर दुसरीकडे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

राष्ट्रवादीची पिंपरीत निवडणुकांची तयारी सुरू

लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी: महापालिका निवडणका होण्याची शक्यता दिसून आल्यानंतर मरगळलेल्या शहर राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा तयारीला सुरुवात केली आहे. नवे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी युवकांना प्राधान्य असलेली भली मोठी शहर कार्यकारिणी तयार केली आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय अध्यक्षपदासाठी नगरसेवकांना पसंती देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने

मतदारसंघासाठी श्याम लांडे, चिचवड मतदारसंघासाठी विनोद नढे आणि भोसरी मतदारसंघासाठी पंकज

भालेकर यांची नियुक्ती केली आहे. हे तिघेही नगरसेवक म्हणून कार्यरत होते. मुंबईत बुधवारी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. याशिवाय, फजल शेख यांना यापूर्वीच कार्याध्यक्षपद देण्यात आले

शहर कार्यकारिणी तयार असून त्यामध्ये ४०० हून अधिकांचा समावेश आहे. ॲजित पवारांनी हिरवा कंदील दाखवल्यानंतर ती यादी जाहीर केली जाणार आहे. त्यासाठी पवार पिंपरी-चिंचवडमध्ये येणार आहेत.

पुणे महानगरपालिका फेरनिविदा

जाहिरात क्र. १/६८, दिनांक ०५/०५/२०२२

पुणे महानगरपालिकेच्या खाली नमूद केलेल्या मालमता व व्यवस्थापन विभागातील निविदेस फेरनिविदा देण्यात येत आहे. सदर कामाबाबतच्य निविदा अटी, शर्ती इ. याबाबतचा सर्व तपशील निविदा संचामध्ये नमूद केलेला आहे व निविदा संच www.mahatenders.gov.in वर निःशुल्क पाहावयास उपलब्ध आहे.

टेंडर विक्री कालावधी दिनांक- ०६/०५/२०२२ ते १८/०५/२०२२, दुपारी २:३० वा.पर्यत. टेंडर स्वीकृती कालावधी दिनांक- ०६/०५/२०२२ ते १८/०५/२०२२, दुपारी ३:०० वा.पर्यंत. टेंडर उघडणे दिनांक- २०/०५/२०२२, दुपारी ३.०० वा.

ı	O1. 341.	. 5805.71179.71179	artificial similar
I	(۶)	मालमत्ता व व्यवस्थापन विभाग	PMC/ESTATE-MANAGEMENT/2022/112/113
ı	१) वरील	टेंडरची विक्री व स्वीकृती www.i	mahatenders.gov.in संकेतस्थळावरून चालू आहे.

२) बाकी सर्व मजकूर पूर्वी प्रसिद्ध केल्याप्रमाणे कायम राहील.

सही/-(राजेंद्र मुठे) उपआयुक्त मालमत्ता व व्यवस्थापन, पुणे महानगरपातिका

манарривам номе मणप्पुरम होम फायनान्स लिमिटेड

पूर्वीची मणचुरम होम फायनान्स प्रा. लि.

सी-अर्चण्यः युद्ध५९२३के१,२०१० क्षेंआयमाँ०३११७९ नोंदर्गीकृतं कार्यालयः IV/ ४००ए (जुना) डळ्गु)६३८ए (नर्वान) मण्युरम हाउस व्यलस्था विश्वत् केरळ- ६८०५६७ कॉर्बोरेट कार्यालयः मण्युरम होय फायनन्य निमित्रं है, तिसमा मनमा, पुनिट नं, ३०१ च ३१५, "ए" निम, "कनाक्रिक कील स्टिट", अर्थरी-कुल्ड रोड. असरी (पू), मुनर्ट-४०००९३, महारण्ट, फोन नं: ७२२-६६२११०००, वंबसाइंट. www.manappuram.eom

याहार सुचना टेम्पान येते की खालील अपकोनी कंपनेकहून त्यांच्या क्षण प्राप्त केलेला कर्न सुविधेची पुरल व व्यान रक्षची करफेड करणास कसूर दार्खावली अंके आणि भागीच जीन-परभोगीन भोगुरत (एतपीए) प्रणुन वर्षाकरण करण्यात आले आहे. वित्तन स्तानो सुरक्षितता आणि पूर्वचनेच्या कराम १३ (२) अर्धण सुरक्षा वित कावद, २००२ची अंग्लन वाच्यां अंतर्गत याखाल ग्रंपाक्षतकारणे दिस्यासुस्तर उक्त खुणसेट्या पहिलीक्षमधं सा अलिरक्त त्यांच्या द्वारा कंपनीकड तरहुद केल्यानुमान वर्षण्या शेवटच्या ज्ञान प्रमाण या नाडीर सुचनेक्यर त्यांच्याकरिता जियांचे केलेल्या दिलाकित सुचनेहरण कर्जांच्या द्वारा कंपनीकड

अनु. क्र.	ञ्रूपको / सह-जूणको / हमीदार / लोन अकाउँट नंबर / शाखा	सुराक्षम मनाच वर्णन ज्याकारता स्वारस्य दाखविण्यात आले आहे	स्वपीए तारीख	सूचना पाठीवल्याची सारीख व अदत्त रक्कम
8		गॅट च. २१५, शिख श्रेभू हाकसिंग बोसाबटी. स्थी नगर, तलवडे. पुणे-४१२१४, प्रवासह, भारत.	\$0-0X-₹0 44	१९-०४-२७२२ वं रु. ६५७१६८/-
?	नामल शामृद शेख, हिना नामल शेख/ पीव्९०पीवृग्लओएनएस ०००००५००४५५२/पुणे स्वारगेट	फ्लंट नं. १०१, पहिला मजला, शिवसई रेसिडंसी, सर्वो नं. ११२, हिस्सा नं. ९/१, क्रोतीबर कॉलनी, नाधेनच्य, पिंपरी, पुणे-४११०१८, पहाराष्ट्र, भारत.	१०-०४-३०२२	१९-०४-२०२२ व सः ११७५९४५/-
3	मालगोंडा महालिंगा जामकर, मनिषा मालगोंडा जामकर/ एमओ९०एलएएलओएनएस ०००००५०००७६१/कोल्हापूर	गंद नं, ८४८, प्लॉट नं, १४, रुहापुर, इक्लकरंजी, फोल्कपुर-४१६११५, यहाराष्ट्र, भारत.	\$0-08-3055	१९-०४-२०३२ च ह. ९६८४६३/-
8	प्रमोद श्रीसम् सागर, जेला प्रमोद सागर, रखा श्रीसम् सागर/ एमओ९०एलएएलओएनएस ००००५००६०९८/पॉसीएमसी	मिळक्त नं. ६८९, यंट नं. २३६, अनिजयतया इराजीयम् स्नेसायटी, राम महिराजयळ, रूपी नगर, तलबर्ड, पुणे-४११०६२, यहाराष्ट्र, भारत.		१९-०४-२०२२ व ह. ११०६७५/-
ę	संमसन सुधाकर उमय, मर्खा संगसन उमय/ पीओ९०पीयुएलओएनएस ०००००५००७८३/पीसीएमसी	गट न. २३६ (जुना नं ९०), पलॉट नं. १०२, पितला भजामा, "मुख्यक्षम कुंज" अनिक्यतार हार्जासंग संस्मायटी, राष यंदिराजवळ, रूपी नगर, तलवडे, पुणे- ४११०६२, सहाराष्ट्र, भारत.		१९-०४-२०२२ व रु. १८५४२०/-

वर्षाल बुच्कोंना करता रेप्पत गाँ। को लाने कराम १३ (२) अंतर्गत सुचनेक्क निर्मयनका सारकेपसून ६० दिवसांका करतावधीका आह अदह स्कर्मचे प्रव करने, त्याम असमर्थ उराज्याम विक्तिय मत्तेची सुर्राभतता आणि पुरर्पस्येच्या ततुर्बेच्या अनुसर कर नेमूद केलेल्या दिसीकत कलम १५ (२) आणि सुरक्षा ही असम्बद्ध २००२ची अमेलवर कमी क्षेत्रमें सुर्याच्या निर्वामाच्या नरक्षेणपुर ६० दिखलेच्या स्वासीनर पुढील पावले उपलब्वात येतील. स्वासारी/-तामीखः ०६.०५.२०२२

मणभ्यस होम फायनान्स लि

स्थळः महाराष्ट्